

Test Booklet Code & Serial No.
प्रश्नपत्रिका कोड व क्रमांक
Paper-II
COMMERCE

B

Signature and Name of Invigilator

Seat No.

--	--	--	--	--	--

1. (Signature)

(In figures as in Admit Card)

(Name)

Seat No.

(In words)

2. (Signature)

(Name)

OMR Sheet No.

--	--	--	--	--	--

(To be filled by the Candidate)

APR - 50217

Time Allowed : 1¼ Hours]

[Maximum Marks : 100

Number of Pages in this Booklet : 24

Number of Questions in this Booklet : 50

Instructions for the Candidates

- Write your Seat No. and OMR Sheet No. in the space provided on the top of this page.
- This paper consists of **50** objective type questions. Each question will carry **two** marks. **All** questions of Paper-II will be compulsory, covering entire syllabus (including all electives, without options).
- At the commencement of examination, the question booklet will be given to the student. In the first 5 minutes, you are requested to open the booklet and compulsorily examine it as follows :
 - To have access to the Question Booklet, tear off the paper seal on the edge of this cover page. Do not accept a booklet without sticker-seal or open booklet.
 - Tally the number of pages and number of questions in the booklet with the information printed on the cover page. Faulty booklets due to missing pages/questions or questions repeated or not in serial order or any other discrepancy should not be accepted and correct booklet should be obtained from the invigilator within the period of 5 minutes. Afterwards, neither the Question Booklet will be replaced nor any extra time will be given. The same may please be noted.**
 - After this verification is over, the OMR Sheet Number should be entered on this Test Booklet.
- Each question has four alternative responses marked (A), (B), (C) and (D). You have to darken the circle as indicated below on the correct response against each item.
Example : where (C) is the correct response.

(A)	(B)	(C)	(D)
-----	-----	-----	-----
- Your responses to the items are to be indicated in the **OMR Sheet given inside the Booklet only**. If you mark at any place other than in the circle in the OMR Sheet, it will not be evaluated.
- Read instructions given inside carefully.
- Rough Work is to be done at the end of this booklet.
- If you write your Name, Seat Number, Phone Number or put any mark on any part of the OMR Sheet, except for the space allotted for the relevant entries, which may disclose your identity, or use abusive language or employ any other unfair means, you will render yourself liable to disqualification.
- You have to return original OMR Sheet to the invigilator at the end of the examination compulsorily and must not carry it with you outside the Examination Hall. You are, however, allowed to carry the Test Booklet and duplicate copy of OMR Sheet on conclusion of examination.
- Use only Blue/Black Ball point pen.**
- Use of any calculator or log table, etc., is prohibited.**
- There is no negative marking for incorrect answers.**

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

- परिक्षार्थींनी आपला आसन क्रमांक या पृष्ठावरील वरच्या कोपऱ्यात लिहावा. तसेच आपणांस दिलेल्या उत्तरपत्रिकेचा क्रमांक त्याखाली लिहावा.
- सदर प्रश्नपत्रिकेत **50** बहुपर्यायी प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नास **दोन** गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेतील **सर्व** प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. सदरचे प्रश्न हे या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत.
- परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली जाईल. सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये आपण सदर प्रश्नपत्रिका उघडून खालील बाबी अवश्य तपासून घ्याव्यात.
 - प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्विकारू नये.
 - पहिल्या पृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेची एकूण पृष्ठे तसेच प्रश्नपत्रिकेतील एकूण प्रश्नांची संख्या पडताळून घ्यावी. पृष्ठे कमी असलेली/कमी प्रश्न असलेली/प्रश्नांचा चुकीचा क्रम असलेली किंवा इतर त्रुटी असलेली सदोष प्रश्नपत्रिका सुरुवातीच्या 5 मिनिटांतच पर्यवेक्षकाला परत देऊन दुसरी प्रश्नपत्रिका मागवून घ्यावी. त्यानंतर प्रश्नपत्रिका बदलून मिळणार नाही तसेच वेळी वाढवून मिळणार नाही याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 - वरीलप्रमाणे सर्व पडताळून पहिल्यानंतरच प्रश्नपत्रिकेवर ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेचा नंबर लिहावा.
- प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) आणि (D) अशी चार विकल्प उत्तरे दिली आहेत. त्यातील योग्य उत्तराचा रकाना खाली दर्शविल्याप्रमाणे ठळकपणे काळ/निळ्या करवा.
उदा. : जर (C) हे योग्य उत्तर असेल तर.

(A)	(B)	(C)	(D)
-----	-----	-----	-----
- या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे **ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेतच दर्शवावीत**. इतर ठिकाणी लिहीलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत.
- आत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- प्रश्नपत्रिकेच्या शेवटी जोडलेल्या कोऱ्या पानावरच कच्चे काम करावे.
- जर आपण ओ.एम.आर. वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर कोठेही नाव, आसन क्रमांक, फोन नंबर किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खुण केलेली आढळून आल्यास अथवा असभ्य भाषेचा वापर किंवा इतर गैरमार्गांचा अवलंब केल्यास विद्यार्थ्याला परीक्षेस अपात्र ठरविण्यात येईल.
- परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याने मूळ ओ.एम.आर. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे परत करणे आवश्यक आहे. तथापी, प्रश्नपत्रिका व ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेची द्वितीय प्रत आपल्याबरोबर नेण्यास विद्यार्थ्यांना परवानगी आहे.
- फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा.**
- कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबल वापरण्यास परवानगी नाही.**
- चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केली जाणार नाही.**

APR - 50217/II—B

Commerce
Paper II
वाणिज्य
प्रश्नपत्रिका II

Time Allowed : 75 Minutes]

[Maximum Marks : 100

Note : This paper contains **Fifty (50)** multiple choice questions. Each question carrying **Two (2)** marks. Attempt *All* questions.

सूचना : या प्रश्नपत्रिकेत एकूण पन्नास (50) बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन (2) गुण आहेत. सर्व प्रश्न सोडवा.

1. Strategy is a component of :	1. व्यूहरचना, हा ह्याचा घटक आहे.
(A) Directing	(A) निर्देशन
(B) Planning	(B) नियोजन
(C) Organising	(C) संघटन
(D) Co-ordinating	(D) समन्वय
2. Decentralisation of authority is a form of :	2. अधिकाराचे विकेंद्रीकरण, हे चे स्वरूप आहे.
(A) Organisation structure	(A) संघटन रचना
(B) Planning mechanism	(B) नियोजन यंत्रणा
(C) Direction	(C) निर्देशना
(D) Control Process	(D) नियंत्रण प्रक्रिया

3. The Managerial Grid model was developed by :

- (A) Fiedler
- (B) Hersey and Blanchard
- (C) Tannenbaum and Schmidt
- (D) Blake and Mouton

4. Find the odd one out.

The steps involved in the communication process are :

- (A) Encoding
- (B) Idea generation
- (C) Strategy formulation
- (D) Decoding

3. व्यवस्थापन जाळ्याचे आदर्श नमुना, हे ह्यांनी विकसित केले.

- (A) फीडलर
- (B) हर्से व ब्लॅनचार्ड
- (C) तानेनबाम व शिमड्ट
- (D) ब्लेक व माउटन

4. खालील दिलेल्या पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा :

संवाद/दळणवळण प्रक्रियेत टप्पे गुंतवणे, हे आहे :

- (A) सांकेतिकीकरण
- (B) कल्पना निर्मिती
- (C) व्यूहरचना मांडणी
- (D) संकेत उकलीकरण

5. Which one of the following is *not* Fayol's principle of management ?

- (A) Delegation of Authority
- (B) Unity of Direction
- (C) Scalar Chain
- (D) Unity of Command

6. Marketing means meeting the needs of profitably.

- (A) Distributors
- (B) Suppliers
- (C) Customers
- (D) Government

5. खालीलपैकी कोणते फेयॉल यांनी दिलेल्या व्यवस्थापन तत्वांपैकी **नाही** ?

- (A) अधिकार प्रदान
- (B) निर्देशनाची/एकवाक्यता
- (C) अधिकार साखळी
- (D) आदेशाची एकवाक्यता

6. विपणन म्हणजे नफा मिळवत असताना गरजांची पूर्तता करणे होय.

- (A) वितरकांच्या
- (B) पुरवठादारांच्या
- (C) ग्राहकांच्या
- (D) सरकारच्या

7. A market segment is a meaningful buyers' group having wants.

- (A) Similar
- (B) Dissimilar
- (C) Unique
- (D) Different

8. Which of the following factors is *not* included in the macro-environmental factors ?

- (A) Economic
- (B) Technological
- (C) Organisational
- (D) Cultural

7. बाजारपेठेतील विभाग म्हणजे मागणी असणाऱ्या अर्थपूर्ण खरेदीदारांचा समूह होय.

- (A) समान
- (B) असमान
- (C) एकमेवाद्वितीय
- (D) वैविध्यपूर्ण

8. खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश समग्र-लक्ष्यी पर्यावरणविषयक घटकांमध्ये होत नाही ?

- (A) आर्थिक
- (B) तांत्रिक
- (C) संघटनात्मक
- (D) सांस्कृतिक

- | | |
|--|--|
| <p>9. The value of a brand expressed in terms of money is referred as</p> <p>(A) Brand Equity</p> <p>(B) Brand Loyalty</p> <p>(C) Brand Personality</p> <p>(D) Brand Image</p> | <p>9. पैशाच्या स्वरूपात व्यक्त झालेली एखाद्या ब्रँडची किंमत म्हणजे होय.</p> <p>(A) ब्रँड इक्विटी</p> <p>(B) ब्रँड लॉयल्टी</p> <p>(C) ब्रँड पर्सनॅलिटी</p> <p>(D) ब्रँड इमेज</p> |
| <p>10. Which of the following factors is <i>not</i> the external factor influencing the pricing decision ?</p> <p>(A) Competitive Prices</p> <p>(B) Government Taxes</p> <p>(C) Organisational Objectives</p> <p>(D) Consumer Expectations</p> | <p>10. खालीलपैकी कोणता घटक हा किंमत आकारणीच्या निर्णयावर परिणाम करणारा बहिर्गत घटक नाही ?</p> <p>(A) स्पर्धात्मक किंमती</p> <p>(B) सरकारी कर</p> <p>(C) संघटनेची उद्दिष्टे</p> <p>(D) ग्राहकांच्या अपेक्षा</p> |
| <p>11. While evaluating capital investment proposals, the time value of money is considered in case of :</p> <p>(A) Pay back method</p> <p>(B) Discounted cash flow method</p> <p>(C) Accounting Rate of Return method (ARR)</p> <p>(D) All of the above</p> | <p>11. भांडवली गुंतवणूक प्रस्ताव मूल्यमापन करताना पैशाच्या कालमुल्याकरिता खालील लक्षात घेतले जाते :</p> <p>(A) परतफेडीची पद्धत</p> <p>(B) रोखप्रवाह कसर पद्धत</p> <p>(C) लेखांकन परतावा दर पद्धत</p> <p>(D) वरील सर्व पद्धती</p> |

12. Which of the following sources is *not* short term source of Net Working Capital ?

- (A) Trade Creditors
- (B) Credit Papers
- (C) Bank Overdraft
- (D) Term Loans

13. The M.M. Hypothesis is based on one of the following assumptions ?

- (A) Existences of taxes
- (B) Irrational behaviour of investors
- (C) Existence of perfect capital market
- (D) Existence of risk and uncertainty

12. निव्वळ खेळते भांडवलासाठी निधी उभारण्याचा खालील एक स्रोत **नाही** ?

- (A) व्यापारी देणी
- (B) पतपत्रे
- (C) बँक अधीकर्ष
- (D) मुदतकर्जे

13. एम. एम. ग्रहीतक खालीलपैकी एका गृहीतावर आधारित आहे :

- (A) करांचे अस्तित्व
- (B) गुंतवणूकदारांची अनियमित वर्तणूक
- (C) शुद्ध भांडवली बाजाराचे अस्तित्व
- (D) जोखीम आणि अनिश्चितता अस्तित्व

14. The projects cost of capital is the rate of return on the funds committed to project.

- (A) Market
- (B) Minimum
- (C) Optimum
- (D) Maximum

15. The term capital structure refers to proportionate relationship between :

- (A) Assets and Liabilities
- (B) Non-current assets and Non-current liabilities
- (C) Debt and Equity
- (D) Equity and preference share capital

14. प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या

परतावाच्या दर, हा प्रकल्पाच्या भांडवली परीव्यय असतो.

- (A) बाजार
- (B) लघुत्तम
- (C) पर्याप्त
- (D) महत्तम

15. भांडवल संरचना संज्ञा ही खालील प्रमाणात संबंधित आहे.

- (A) मालमत्ता व देणी
- (B) अचल मालमत्ता व अचल देयता
- (C) कर्ज व स्वामित्व निधी
- (D) सामान्य व अग्रकाचे भाग भांडवल

16. Transaction Analysis technique was developed by :

- (A) Mayo
- (B) Drucker
- (C) Berne
- (D) Herzberg

17. Providing creches in factories employing more than women is compulsory under the Factories Act.

- (A) 100
- (B) 250
- (C) 300
- (D) 500

16. मानवी परस्पर व्यवहार विश्लेषणाचे तंत्र ह्यांनी विकसित केले.

- (A) मेयो
- (B) ड्रुकर
- (C) बर्न
- (D) हर्जबर्ग

17. कारखाने कायद्यानुसार (फॅक्टरी ॲक्ट) पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या कारखान्यास पाळणाघराची तरतूद करणे सक्तीचे असते.

- (A) 100
- (B) 250
- (C) 300
- (D) 500

18. Which one of the following is a Personality Test ?

- (A) Aptitude Test
- (B) Achievement Test
- (C) Interest Test
- (D) Intelligence Test

19. It is obligatory on the part of the employer to provide canteen in establishments which employ more than workers.

- (A) 250
- (B) 500
- (C) 100
- (D) 300

18. खालीलपैकी कोणती चाचणी ही व्यक्तिमत्त्व चाचणी आहे ?

- (A) कल-आजमावणी चाचणी
- (B) यशप्राप्ती चाचणी
- (C) रस/आवड चाचणी
- (D) बुद्धिमत्ता चाचणी

19. इतक्या कामगारांची नियुक्ती असणाऱ्या व्यवसाय संस्थेच्या मालकांवर त्या व्यवसाय संस्थेत उपहार-गृहाची तरतूद करणे बंधनकारक असते.

- (A) 250
- (B) 500
- (C) 100
- (D) 300

20. Application Blank does *not* serve which of the following purposes ?

- (A) Provides candidate's formal introduction
- (B) Provides data regarding job performance of a candidate
- (C) Provides data in uniform formats
- (D) Generates data which can serve as a basis for dialogue during the interview

21. In India a bank is classified as scheduled bank if :

- (A) It is listed on stock exchange
- (B) It has minimum 1000 branches
- (C) It is included in the second schedule of RBI Act, 1934
- (D) It has deposits of Rs. one crore and above

20. नमुन्याच्या अर्जाद्वारे खालीलपैकी कोणता उद्देश/हेतू साध्य होत नाही ?

- (A) उमेदवाराची औपचारिक ओळख करून देणे
- (B) उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामगिरीची माहिती देणे
- (C) समान आराखड्यात माहिती देणे
- (D) उमेदवाराशी मुलाखतीच्या वेळी संवाद होण्यासाठी आधारभूत माहिती तयार करणे

21. भारतातील बँकेचे अनुसूचित बँक असे वर्गीकरण केले जाते जेव्हा :

- (A) तीची नोंद रोखे बाजारात केलेली आहे
- (B) त्या बँकेच्या कमीत कमी 1000 शाखा आहेत
- (C) त्या बँकेची नोंद रिझर्व बँक कायदा 1934 च्या दुसऱ्या परिशिष्टात केलेली आहे
- (D) त्या बँकेच्या ठेवी एक कोटीपेक्षा अधिक आहेत

22. Rationing of credit is an instrument of :

- (A) Open market operations
- (B) Selective credit controls
- (C) Quantitative credit controls
- (D) Credit creation

23. Which of the following institutions is called as 'Lender of last resort' with reference to banks in India ?

- (A) NABARD
- (B) SEBI
- (C) RBI
- (D) SBI

24. Narsimham Committee (I) recommended to reduce SLR in five years from the level of 38.5% to :

- (A) 20%
- (B) 35%
- (C) 25%
- (D) 15%

22. पत पैशाचे नियंत्रित वाटप, हे खालीलपैकी कशाचे साधन आहे ?

- (A) खुल्या बाजारातील व्यवहार साधन
- (B) निवडक पतनियंत्रण साधन
- (C) संख्यात्मक पतनियंत्रण साधन
- (D) पतनिर्मिती साधन

23. भारतातील बँकांच्या संदर्भात कोणती संस्था बँकांची 'अंतिम श्राता' म्हटली जाते ?

- (A) नाबार्ड
- (B) सेबी
- (C) आर.बी.आय्.
- (D) एस.बी.आय्.

24. नरसिंहम समिती (एक) ने वैधानिक रोखतानिधीचे प्रमाण पाच वर्षात 38.5 टक्के पासून किती टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे सुचविले ?

- (A) 20%
- (B) 35%
- (C) 25%
- (D) 15%

- | | |
|---|---|
| <p>25. The wholly owned subsidiary of SIDBI is :</p> <p>(A) SBI</p> <p>(B) RRB</p> <p>(C) MUDRA</p> <p>(D) RBI</p> | <p>25. सिडबीची संपूर्ण मालकीची उपकंपनी खालीलपैकी कोणती आहे ?</p> <p>(A) एस.बी.आय्.</p> <p>(B) आर.आर.बी.</p> <p>(C) मुद्रा</p> <p>(D) आर.बी.आय्.</p> |
| <p>26. International Bank for Reconstruction and Development is popularly known as :</p> <p>(A) EXIM Bank</p> <p>(B) World Bank</p> <p>(C) International Monetary Fund</p> <p>(D) International Bank of Finance</p> | <p>26. आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँक (IBRD) पुढीलपैकी कोणत्या नावाने सामान्यपणे माहित आहे.</p> <p>(A) आयात-निर्यात बँक</p> <p>(B) जागतिक बँक</p> <p>(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी</p> <p>(D) जागतिक वित्तीय बँक</p> |
| <p>27. Which of the following will have least impact on International Business ?</p> <p>(A) Political Policies</p> <p>(B) Fiscal Policies</p> <p>(C) Economic Policies</p> <p>(D) Judicial Policies</p> | <p>27. खालीलपैकी कशाचा आंतरराष्ट्रीय व्यवसायावर सर्वात कमी परिणाम होतो ?</p> <p>(A) राजकीय धोरणे</p> <p>(B) राजकोषीय धोरणे</p> <p>(C) आर्थिक धोरणे</p> <p>(D) न्यायिक धोरणे</p> |

28. Which of the following is *not* a component of Balance of Payment Statement ?

- (A) Current Account
- (B) Profit and Loss Account
- (C) Capital Account
- (D) Official Reserve Account

29. Capital account of a Balance of Payment does *not* include :

- (A) Loans
- (B) Investments
- (C) Other transfer of Financial Assets
- (D) Future Agreements

30. Which Conference gave birth to IMF ?

- (A) Uruguay Conference
- (B) Doha Conference
- (C) Bretton Woods Conference
- (D) Geneva Conference

28. खालीलपैकी कोणते खाते व्यवहारतोलाचा (BOP) घटक **नाही** ?

- (A) चालू खाते
- (B) नफा व तोटा खाते
- (C) भांडवली खाते
- (D) अधिकृत गंगाजळी खाते

29. खालीलपैकी कशाचा व्यवहारतोलाच्या (BOP) भांडवली खात्यात समावेश होत **नाही** ?

- (A) कर्जे
- (B) गुंतवणूकी
- (C) वित्तीय मालमत्तांची इतर हस्तांतरणे
- (D) भविष्य करार

30. खालीलपैकी कोणत्या परिषदेतून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती झाली ?

- (A) उरुग्वे परिषद
- (B) दोहा परिषद
- (C) ब्रेटनवूड्स परिषद
- (D) जिनिव्हा परिषद

31. Advance estimates data of national accounts for the year is released by :

- (A) SEBI
- (B) CSO
- (C) RBI
- (D) ISI

32. C. I. I. stands for

- (A) Committee on Indian Industry
- (B) Commission for Indian Industry
- (C) Confederation of Indian Industry
- (D) Conglomeration of Indian Industry

33. Which of the following is *not* a major universal environmental problem ?

- (A) Global warming
- (B) Ozone depletion
- (C) Soil erosion
- (D) Garbage management

31. दर वर्षासाठीची राष्ट्रीय लेखांकनाची प्रगत अंदाजित माहिती द्वारा प्रसृत केली जाते.

- (A) सेबी
- (B) सी.एस.ओ.
- (C) आर.बी.आय.
- (D) आय.एस.आय.

32. “सी.आय.आय.” ही इंग्रजी अद्याक्षरे म्हणजे

- (A) कमिटी (समिती) ऑन इंडियन इंडस्ट्री
- (B) कमिशन (आयोग) फॉर इंडियन इंडस्ट्री
- (C) कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री
- (D) कांग्लोमरेशन (एकत्रीकरण) ऑफ इंडियन इंडस्ट्री

33. खालीलपैकी कोणती समस्या ही प्रमुख वैश्विक पर्यावरणीय समस्या **नाही** ?

- (A) जागतिक/वैश्विक तापमान वाढ
- (B) ओझोन मधील घट/ओझोनचा न्हास
- (C) जमिनीची धूप/न्हास
- (D) कचरा व्यवस्थापन

34. Banking sector reforms have *not* lead to

- (A) Attractive deposit avenues
- (B) Reduction in NPA
- (C) Easier credit terms
- (D) Better service

35. VAT was introduced to replace

- (A) Income Tax
- (B) Sales Tax
- (C) Customs Duty
- (D) Excise Duty

36. Window Dressing of Accounts is prohibited by

- (A) Generally Accepted Accounting Principles
- (B) Cost Principle
- (C) Entity Principle
- (D) Matching Principle

34. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा परिणाम होण्यात झाला नाही.

- (A) ठेवींचे आकर्षक मार्ग
- (B) अनुत्पादक मालमत्तेत घट
- (C) सुलभ पत शर्ती
- (D) अधिक चांगली सेवा

35. 'व्हॅट' ची सुरुवात ची जागा घेण्यासाठी करण्यात आली.

किंवा

'व्हॅट' च्या ऐवजी लागू करण्यात आला.

- (A) आयकर
- (B) विक्रीकर
- (C) सीमा शुल्क
- (D) उत्पादन शुल्क

36. लेखांच्या दर्शनी सजावटीस यामुळे मनाई आहे.

- (A) सर्वस्वीकृत लेखांकन तत्त्वे
- (B) परिव्यय तत्त्व
- (C) अस्तित्व तत्त्व
- (D) जुळवणी तत्त्व

37. Payment of customs duty on import of a machinery for modernization of the factory during the current year is a

- (A) Capital Expenditure
- (B) Revenue Expenditure
- (C) Deferred-Revenue Expenditure
- (D) Unproductive Expenditure

38. In case the shares are forfeited, Capital Account is debited by

- (A) Nominal value of shares
- (B) Paid up amount on shares
- (C) Called up amount on shares
- (D) Uncalled amount on shares

37. चालू आर्थिक वर्षामध्ये कारखान्याच्या आधुनिकीकरणाकरिता आयात केलेल्या यंत्रसमग्रीवर दिलेले जकात शुल्क हे आहे.

- (A) भांडवली खर्च
- (B) महसूली खर्च
- (C) प्रलंबित महसूली खर्च
- (D) अनुत्पादक खर्च

38. जेव्हा भागजप्ती केली जाते, तेव्हा भांडवली लेखा ने नावे केला जातो.

- (A) भागांचे समान्य मूल्य
- (B) भागांवरील प्राप्त राशी
- (C) भागांवरील मागविण्यात आलेली राशी
- (D) भागांवरील न मागविण्यात आलेली राशी

39. Long term solvency of business is indicated by

- (A) Debt Equity Ratio
- (B) Liquidity Ratio
- (C) Capital Gearing Ratio
- (D) Current Ratio

40. The Break-Even Analysis may be described as

- (A) Production and Sales Equation
- (B) Comparison between Budget and Actual utilisation
- (C) Sales and Total Costs Equation
- (D) Capacity Level Equation

39. व्यवसायाची दीर्घ मुदतीची रोखता ने दर्शविली जाते.

- (A) कर्ज स्वामित्व गुणोत्तर
- (B) तरलता गुणोत्तर
- (C) भांडवल प्रमाण गुणोत्तर
- (D) चालू गुणोत्तर

40. समविच्छेदन बिंदू विश्लेषणाचे याप्रमाणे देखील वर्णन करता येईल.

- (A) उत्पादन व विक्री-समीकरण
- (B) अंदाजपत्रकीय आणि प्रत्यक्ष वापर यामधील तुलना
- (C) विक्री व एकूण परिव्यय-समीकरण
- (D) क्षमता पातळी समीकरण

41. Which one of the following is *not* a determinant of a demand for a particular commodity ?

- (A) Market price
- (B) Price expectations
- (C) Income of buyers
- (D) Technology

42. If a business firm sells all its units of output at single uniform price, then its :

- (A) $AR = MR$
- (B) $AR > MR$
- (C) $MR > AR$
- (D) $MR < AR$

41. मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये यापैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ?

- (A) बाजार किंमत
- (B) किंमतीविषयी अपेक्षा
- (C) ग्राहकांचे उत्पन्न
- (D) तंत्रज्ञान

42. जर उद्योगसंस्था आपले उत्पादनाचे सर्व नग एकाच किंमतीला विकत असेल तर :

- (A) तीची सीमांत प्राप्ती व सरासरी प्राप्ती समान असेल
- (B) सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्तीपेक्षा अधिक असेल
- (C) सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा अधिक असेल
- (D) सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा कमी असेल

43. 'Price Leadership' is a salient feature of :

- (A) Monopoly
- (B) Duopoly
- (C) Oligopoly
- (D) Monopolistic competition

44. In the long run, all firms in the perfectly competitive market get :

- (A) Supernormal profit
- (B) Book profit
- (C) Excess profit
- (D) Normal profit

45. The law of variable proportion of production is applicable in :

- (A) Long period
- (B) Market period
- (C) Short period
- (D) Very long period

43. 'किंमत नेतृत्व' हे खालीलपैकी कोणत्या बाजारपेठेचे ठळक वैशिष्ट्य आहे ?

- (A) मक्तेदारी
- (B) द्विजनाधिकार
- (C) अल्पाधिकार (अल्पजनाधिकार)
- (D) मक्तेदारीयुक्त स्पर्धा

44. पूर्ण स्पर्धा बाजारातील दीर्घ काळात सर्व उद्योगसंस्थांना :

- (A) असाधारण नफा प्राप्त होतो
- (B) पुस्तकी नफा प्राप्त होतो
- (C) अतिरिक्त नफा प्राप्त होतो
- (D) सर्वसाधारण नफा प्राप्त होतो

45. उत्पादनाचा बदलत्या प्रमाणाचा नियम, खालीलपैकी कोणत्या काळावधीत लागू होतो ?

- (A) दीर्घकाळ
- (B) बाजार कालावधी
- (C) अल्पकाळ
- (D) अतिदीर्घकाळ

46. Statistics is concerned with
.....

- (A) Quantitative data
- (B) Qualitative data
- (C) Both (A) and (B)
- (D) (A) or (B)

47. Sex ratio in a country almost
remains the same due to law of
.....

- (A) Persistence
- (B) Validity
- (C) Inertia of large numbers
- (D) Statistical regularity

46. संख्याशास्त्र, हे शी निगडित
आहे.

- (A) संख्यात्मक आधारसामग्री
- (B) गुणात्मक आधारसामग्री
- (C) (A) आणि (B) दोन्ही
- (D) (A) किंवा (B)

47. देशभरातील लिंग गुणोत्तर या
नियमामुळे जवळपास समान राहते.

- (A) सातत्य
- (B) समर्पकता
- (C) बृहत् संख्या जडत्व
- (D) संख्याशास्त्रीय नियमितता

48. Tally marks determine

- (A) Class width
- (B) Class frequency
- (C) Class boundary
- (D) Class limit

49. Skewness arises due to

- (A) Symmetry
- (B) Asymmetry
- (C) Dispersion
- (D) Fluctuation

50. The extent and the nature of linear relation is known by coefficient of

- (A) Correlation
- (B) Variation
- (C) Regression
- (D) Determination

48. मेळ खुणांच्या साहाय्याने बाब निश्चित होते.

- (A) वर्ग रुंदी
- (B) वर्ग वारंवारता
- (C) वर्ग मर्यादा
- (D) वर्ग सीमा

49. स्क्यूनेस मुळे निर्माण होतो.

- (A) सममितता
- (B) असममितता
- (C) अपस्करण
- (D) चढउतार

50. एकघाती संबंधाचा आवाका व स्वरूप गुणांकामुळे समजते.

- (A) सहसंबंध
- (B) विचरण
- (C) समाश्रयण
- (D) निर्धारण

APR - 50217/II—B

ROUGH WORK